

**नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना
जमा झालेल्या अंशदानावर सन २०१०-११ करीता
व्याज दर**

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

शासन निर्णय, क्रमांक : अनियो २०११/प्र.क्र.३८/सेवा-४
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च, २०११

- वाचा :** - १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अनियो १००५/१२६/सेवा-४, दि. ३१ ऑक्टोबर २००५
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अनियो २०१०/प्र.क्र.२९/सेवा-४, दि. ८ मार्च, २०१०
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अनियो १०१०/प्र.क्र.६७/सेवा-४, दि. १४ डिसेंबर, २०१०

प्रस्तावना-

संदर्भाधिन क्रमांक १ येथील शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अनियो १००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत स्तर-१ मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अधिक महागाई वेतन (असल्यास) अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १०% इतके मासिक अंशदान व राज्य शासनाकडून सममुल्य अंशदान जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे स्तर-१ मध्ये जमा झालेल्या अंशदानाच्या रकमांवर आणि संदर्भाधिन क्रमांक ३ येथील शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अनियो १०१०/प्र.क्र.६७/सेवा-४, दि. १४ डिसेंबर, २०१० अन्वये घेतलेल्या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर-२ मध्ये सन २०१०-११ पर्यंत जमा झालेल्या थकबाकीच्या संपूर्ण रकमेवर व्याज देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

निर्णय -


शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत स्तर-१ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेल्या तसेच राज्य शासनाच्या समतुल्य अंशदानापोटी जमा झालेल्या एकत्रित रकमेवर सन २०१०-२०११ या वित्तीय वर्षाकरीता सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीकरीता ठरविण्यात आलेल्या व्याज दराने म्हणजेच ८% दराने व्याज देण्यात यावे. व्याज जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य अभिलेख देखभाल अधिकरणाकडून करण्यात येईल.

२. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर-२ मध्ये सन २०१०-११ पर्यंत जमा झालेल्या थकबाकीच्या संपूर्ण रकमेवर ८% दराने व्याज देण्यात यावे. व्याज जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य अभिलेख देखभाल अधिकरणाकडून करण्यात येईल.

३. वरील कार्यपद्धती जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषि विद्यापीठे इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.

४. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०११०३३११७०७५ २००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने


र.आ.नागराज
शासनाचे अवर सचिव

प्रति,
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
 (प्रत्येकी १०० प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (प्रत्येकी ५ प्रती),
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (प्रत्येकी ५ प्रती),
 अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (प्रत्येकी २५ प्रती),
 संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (प्रत्येकी ५ प्रती)
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी,
 नवी मुंबई (प्रत्येकी १० प्रती),
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
 मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
 वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/
 औरंगाबाद/नाशिक(प्रत्येकी १५ प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
 सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
 ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा
 मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
 *प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
 मुंबई,
 *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४,
 मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
 अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (प्रत्येकी २५ प्रती),
 उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
 (प्रत्येकी २५ प्रती),
 निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
 (प्रत्येकी १०० प्रती),
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
 (प्रत्येकी ५ प्रती),
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या
 सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
 सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 (प्रत्येकी २५ प्रती),
 सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
 (प्रत्येकी २५ प्रती),
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ
 (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य
 (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण)
 (प्रत्येकी ५ प्रती),
 कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा
 अहमदनगर (प्रत्येकी १० प्रती),
 कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
 (प्रत्येकी १० प्रती),
 कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला
 (प्रत्येकी १० प्रती),
 कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा
 रत्नागिरी (प्रत्येकी १० प्रती),
 कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
 ,नागपूर
 (प्रत्येकी १० प्रती),
 ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
 (प्रत्येकी १० प्रती),
 कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य
 व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (प्रत्येकी २५ प्रती),

*पत्राद्वारे.